

विभागाचे नांव	विभागाचे नियंत्रण अधिकारी	विभागाचे पर्यवेक्षीय कर्मचारी/अधिकारी	विभागातील कार्यासन क्रमांक व कर्मचा-याचे नांव	प्रत्येक कर्मचा-यास / कार्यासन क्रमांकास विहित केलेली कामे.
२)विद्यार्थी विभाग-२	१)सहाय्यक संचालक (तांत्रिक) २)प्रशासकीय अधिकारी (फक्त अ.क्र.९ व १० करिता)	कार्यालय अधिक्षक तसेच प्रमुख लिपीक कार्यालय अधिक्षक (फक्त अ.क्र.९ व १० करिता)	विद्यार्थी विभाग-२	१)विभागातील एमबीए/एमसीए पदव्युत्तर पदवी तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी इ. सर्व पदविका अभ्यासक्रमाच्या शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेशप्रक्रियेबाबतची संपूर्ण कामे करणे. २)विभागातील सर्व पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रवेशाच्या गुणवत्ता याद्यांची तपासणी करून मान्यतेसाठी सादर करणे. ३)पदविका अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था सुरु करणे, प्रवेशक्षमतेत वाढ करणे याबाबतचे प्राप्तेहोणा-या प्रस्तावांबाबतची संपूर्ण कामे. ४)पदविका अभ्यासक्रमांचे द्वितीय/तृतीय वर्षाचे संस्था बदल/ शाखा बदल याबाबतचे अर्ज निकाली काढणे. ५)सर्व पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थांच्या तकारीबाबतचा संपूर्ण पत्रव्यवहार. ६)सर्व पदविका संस्थांच्या शैक्षणिक सहलीस मान्यता देणे. ७)विद्यार्थी व सर्व पदविका संस्थांविषयीची सर्व सांख्यिकी माहिती संकलीत करणे. ८)नॉन ए.आय.सि.टी.ई.अभ्यासक्रमाचे संपूर्ण कामकाज पहाणे. ९)सर्व प्रवेश अर्ज विक्रीचा हिशोब ठेवणे. १०)सर्व पदविका संस्थांमधील विद्यार्थ्यांचे ईबीसी शिष्यवृत्तीसंदर्भातील सर्व कामे करणे. १०)वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली संपूर्ण कामे करणे ११)न्यायालयीन प्रकरणे हाताळणे. .

विभागाचे नांव	विभागाचे नियंत्रण अधिकारी	विभागाचे पर्यवेक्षीय कर्मचारी/अधिकारी	विभागातील कार्यासन क्रमांक व कर्मचा-याचे नांव	प्रत्येक कर्मचा-यास / कार्यासन क्रमांकास विहित केलेली कामे.
१)विद्यार्थी विभाग-१	१)सहाय्यक संचालक (तांत्रिक) २)प्रशासकीय अधिकारी (फक्त अ.क्र.५,७,९ बाबत)	विद्यार्थी विभाग कार्यालय अधीक्षक तसेच कार्यालय अधीक्षक (फक्त अ.क्र.५,७ व ९ बाबत)	वरिष्ठ लिपीक	१)विभागातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी इ. सर्व पदवी तसेच एमबीए/एमसीए /औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेशप्रक्रियेबाबतची संपूर्ण कामे. २)विभागातील सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या तसेच एमबीए/एमसीए/औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवी प्रवेशाच्या गुणवत्ता याद्यांची तपासणी करून मान्यतेसाठी सादर करणे. ३)पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था सुरु करणे, प्रवेशक्षमतेचे वाढ करणे याबाबतचे प्राप्त होणा-या प्रस्तावांबाबतची संपूर्ण कामे. ४)पदवी अभ्यासक्रमांचे द्वितीय/तृतीय वर्षाचे संस्था बदल/ शाखा बदल याबाबतचे अर्ज निकाली काढणे. ५)सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थातील विद्यार्थ्यांचे ई.बी.सी.सवलतीबाबत व शिष्यवृत्ती संदर्भातील सर्व कामे. ६)सर्व पदवी/पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थांच्या तक्रारीबाबतचा संपूर्ण पत्रव्यवहार. ७)सर्व प्रवेश अर्ज विक्रीचा हिशोब ठेवणे. ८)सर्व पदवी संस्थांच्या शैक्षणिक सहलीस मान्यता देणे. ९)विद्यार्थी व संस्थांविषयीची सर्व सांख्यिकी माहिती संकलीत करणे. १०)न्यायालयीन प्रकरणे हाताळणे. ११)वरिष्ठानी वेळोवेळी सोपविलेली संपूर्ण कामे करणे.

विभागाचे नांव	विभागाचे नियंत्रण अधिकारी	विभागाचे पर्यवेक्षीय कर्मचारी/अधिकारी	विभागातील कार्यासन क्रमांक व कर्मचा-याचे नांव	प्रत्येक कर्मचा-यास / कार्यासन क्रमांकास विहित केलेली कामे.
आस्थापना विभाग	प्रशासकीय अधिकारी	सहाय्यक संचालक (अतांत्रिक)	आस्थापना विभाग- आस्था-९ कार्यालय अधिक्षक	<p>१)वर्ग-१ ते ४ मधील अधिकारी/कर्मचा-यांच्या नियुक्ती/बदल्या/पदोन्नती/स्थायीकरणबाबतचा पत्रव्यवहार</p> <p>२)अशासकीय अनुदानित संस्थांमधील वर्ग-१ ते ४ मधील सर्व कर्मचा-यांच्या सेवाविषयक संपूर्ण बाबी उदा.नियुक्त्या, नियुक्त्यांना मान्यता, बिंदु नामावल्या, कालबद्ध पदोन्नती वेतननिश्चिती प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे, सांख्यिकी माहिती इत्यादी बाबतचे संपूर्ण कामकाज.</p> <p>३)वर्ग-३ व ४ मधील नियमित सरळसेवा भरती,अनुकंपा तत्वावरील नेमणुका इत्यादी बाबतची संपूर्ण कार्यवाही.</p> <p>४)विविध संघटनांची निवेदने,संप इत्यादी बाबी हाताळणे.</p> <p>५)सर्व शासकीय संस्थांमधील वर्ग-३ व वर्ग-४ मधील कर्मचा-यांची गैरवर्तन/शिस्तभंग, प्राथमिक/विभागीय चौकशी प्रकरणे हाताळणे.</p> <p>६)लोकायुक्त/न्यायालयीन प्रकरणी लघुलखक यांचे मदतीने परिच्छेदनिहाये अभिप्राय तयार करणे व सादर करणे.</p> <p>७)वर्ग १ ते वर्ग-४ मधील कार्यालयातील/विभागातील सेवानिवृत्ती प्रकरणांचे कामकाज.</p> <p>८)पदांना मुदतवाढ/पुढे चालू ठेवण्याबाबतचे प्रस्ताव संचालनालयास सादर करणे.</p> <p>९)आस्थापना विभागातील कामकाजावर पर्यवेक्षण/मार्गदर्शन करणे.</p> <p>१०)न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.</p> <p>११)माहितीचा अधिकाराची विवरणपत्रे व तत्संबंधाने येणारी माहिती.</p> <p>१२)वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली सर्व कामे करणे.</p>

विभागाचे नांव	विभागाचे नियंत्रण अधिकारी	विभागाचे पर्यवेक्षीय कर्मचारी/अधिकारी	विभागातील कार्यासन क्रमांक व कर्मचा-याचे नांव	प्रत्येक कर्मचा-यास / कार्यासन क्रमांकास विहित केलेली कामे.
आस्थापना विभाग	१)प्रशासकीय अधिकारी २)सहाय्यक संचालक (अतांत्रिक)	प्रमुख लिपीक,	आस्थापना विभाग- आस्था-२ कनिष्ठ लिपीक	१)राजपत्रित अधिकारी वरिष्ठश्रेणी/निवडश्रेणी बाबतचे संपूर्ण कामकाज. २)वर्ग-३ व वर्ग-४ च्या सर्व पदांच्या बिंदू नामावल्या अद्यावत करणे. ३)शासकीय संस्थांमधील वर्ग-३ व वर्ग-४ मधील पदांच्या सेवाज्येष्ठता या प्रसिध्द करणे. ४)शासकीय संस्थांमधील वर्ग-३ व वर्ग-४ पदांची/कर्मचा-यांची सांख्यिकी माहिती अद्यावत ठेवणे/विविध प्रपत्रात संकलीत करणे. ५)लिपीक कर्मचारी प्रशिक्षण/परीक्षा/परीक्षा सुट इ.प्रकरणे हाताळणे. ६)माहितीचा अधिकारासंदर्भातील विवरणपत्रे पाठविणे व तत्संबंधाने येणारी माहिती पत्रव्यवहार. ७)वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली सर्व कामे.

विभागाचे नांव	विभागाचे नियंत्रण अधिकारी	विभागाचे पर्यवेक्षीय कर्मचारी/अधिकारी	विभागातील कार्यासन क्रमांक व कर्मचा-याचे नांव	प्रत्येक कर्मचा-यास / कार्यासन क्रमांकास विहित केलेली कामे.
आस्थापना विभाग	प्रशासकीय अधिकारी/ सहाय्यक संचालक (अतांत्रिक)	कार्यालय अधिक्षक	आस्थापना विभाग- आस्था- ३ वरिष्ठ लिपीक	१)वर्ग- १ व ४ मधील सर्व प्रकारच्या कार्यालयातील/विभागातील रजा मंजूरीचे कामकाज, हजेरीपुस्तक लिहिणे, रजा नोंदवही अद्यावत ठेवणे. २)वर्ग-१ ते ४ ची अंतिम रजा रोखीकरण प्रकरणाचे कामकाज. ३)विभागातील संस्थाप्रमुख/कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वार्षिक वेतनवाढी काढणे. ४)विभागातील संस्थाप्रमुख/कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची मूळ/दुय्यम सेवापुस्तके अद्यावत करणे. ५)सर्व प्रकारची कार्यालयातील/विभागातील वेतननिश्चिती प्रकरणे, दक्षतारोध कामकाज. ६)अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती संबंधातील कामे. ७)वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली सर्व कामे.

विभागाचे नांव	विभागाचे नियंत्रण अधिकारी	विभागाचे पर्यवेक्षीय अधिकारी/कर्मचारी	विभागातील कार्यासन क्रमांक व कर्मचा-याचे नांव	प्रत्येक कर्मचा-यास / कार्यासन क्रमांकास विहित केलेली कामे.
लेखा विभाग	प्रशासकीय अधिकारी/	१.सहाय्यक संचालक (अतांत्रिक)  कार्यालय अधिक्षक	— लेखा विभाग- — लेखा-२  कनिष्ठ लिपीक	<p>१)शासकीय/अशासकीय रोख रक्कम हाताळणे, शासकीय/अशासकीय रोख नोदवहया लिहून दैनंदिन स्वाक्षरीस सादर करणे.</p> <p>२)कार्यालयातील सर्व प्रकारची देयके तयार करणे, कोषागारात सादर करणे, संबंधीतांना रकमेचे वितरण करणे.</p> <p>३)वेतन नोदवही, चलन/धनादेश नोदवही,बील रजिस्टर इ.अनुषंगीकं नोदवहया अद्यावत करणे.</p> <p>४)अशासकीय अनुदानित संस्था भविष्य निर्वाह निधी लेखे अद्यावत करून घेणे,घेतलेल्या नोदी तपासणी, वर्ष अखेर व्याज आकारणी करून भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र वितरीत करणे.</p> <p>५)अनुदानित संस्थांची भविष्य निर्वाह निधीची देयके तयार करून कोषागारात सादर करणे, धनादेश संस्थांना पाठविणे.</p> <p>६)अनुदानित संस्थामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीतून ना परतावा/परतवा अग्रिम मंजूर करणे,अंतिम प्रदानास मंजूरी देणे.</p> <p>७)अशासकीय अनुदानित संस्थांना मंजूर केलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाची वार्षिक तपासणी करून प्रत्यक्ष केलेला खर्च ग्राह्य/अग्राह्य ठरविणे,मूल्यनिर्धारणाचा अहवाल संचालनालयास सादर करणे.</p> <p>८)वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली सर्व कामे करणे.</p> <p>९)कार्यालयाकरीता आवश्यक सर्व स्टेशनरी (संगणकाची स्टेशनरी सोडून इतर) खरेदी करणे व योग्य हिशोब ठेवणे.</p> <p>१०)ई.बी.सी.संबंधातील रोखपालासंबंधातील कामे.</p>

विभागाचे नांव	विभागाचे नियंत्रण अधिकारी	विभागाचे पर्यवेक्षीय कर्मचारी/अधिकारी	विभागातील कार्यासन क्रमांक व कर्मचा-याचे नांव	प्रत्येक कर्मचा-यास / कार्यासन क्रमांकास विहित केलेली कामे.
लेखा विभाग	प्रशासकीय अधिकारी/ (अतांत्रिक) कार्यालय अधिक्षक	सहाय्यक संचालक	लेखा विभाग- लेखा- 9 कनिष्ठ लिपीक	<p>१)कार्यालयातील/विभागातील वर्ग-३ व वर्ग-४ शासकीय कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी परतावा/ना परतावा आदेश काढणे.</p> <p>२)कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीचे हिशोब लिहिणे, वर्षअखेर व्याज आकारणी करून हिशोब बंद करणे, पास बुक भरून देणे.</p> <p>३)मोटार सायकल, घरबांधणी इ. सर्व अग्रीम बाबतचा पत्रव्यवहार.</p> <p>४)शासकीय सेवानिवृत्त कर्मचा-यांचे अंतिम प्रदानाचे अर्ज अभिप्रायासह संचालनालयास सादर करणे.</p> <p>६)वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली सर्व कामे करणे.</p> <p>५)मा.महालेखापाल/लेखा व भांडार पडताळणी पथक यांनी केलेल्या निरीक्षणाचे/लेखा आक्षेपांचे या कार्यालयाचे/संस्थांचे अनुपालन याबाबतचा पाठपुरावा व पत्रव्यवहार.</p> <p>७)योजनेतर खर्चाचे कार्यालयाचे/विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक, सुधारित अंदाजपत्रक तयार करून संचालनालयास सादर करणे.</p> <p>८)खर्चमेळाचे कामाबाबतची कार्यवाही करणे.</p> <p>९)वैद्यकीय बिले तपासणी करणे व संचालनालयास सादर करणे.</p> <p>१०)अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती संबंधातील कामे.</p>

विभागाचे नांव	विभागाचे नियंत्रण अधिकारी	विभागाचे पर्यवेक्षीय कर्मचारी/अधिकारी	विभागातील कार्यासन क्रमांक व कर्मचा-याचे नांव	प्रत्येक कर्मचा-यास / कार्यासन क्रमांकास विहित केलेली कामे.
सर्वसामान्य विभाग	प्रशासकीय अधिकारी/ सहाय्यक संचालक (अतांत्रिक)	कार्यालय अधिक्षक	सर्वसामान्य विभाग- कनिष्ठ लिपीक	<p>१)आवक जावक विभागाचे काम सांभाळणे.</p> <p>२)शासकीय मुद्रांकांचा हिशोब विहित नमुन्यात ठेवणे व स्वाक्षरीसाठी ठेवणे.</p> <p>३)कार्यालयातील लेखन सामुग्री/फॉर्मस, प्रपत्रे मागणीपत्र सादर करणे व प्राप्त करणे.</p> <p>४)आवश्यकतेनुसार टंकलेखनाचे कामकाज करणे.</p> <p>५)वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली सर्व कामे करणे.</p> <p>६)पत्रव्यवहार व्यवस्थित ठेवणेसाठी कार्यालय अधिक्षक व प्रमुख लिपीक यांना मदत करणे.</p> <p>७)विभागीय कार्यालयातील ग्रथालयाचे कामकाज करणे.</p>



विभागाचे नांव	विभागाचे नियंत्रण अधिकारी	विभागाचे पर्यवेक्षीय कर्मचारी/अधिकारी	विभागातील कार्यासन क्रमांक व कर्मचा-याचे नांव	प्रत्येक कर्मचा-यास / कार्यासन क्रमांकास विहित केलेली कामे.
संगणक विभाग	सहाय्यक संचालक (तांत्रिक)/ प्रशासकीय अधिकारी	सहाय्यक संचालक (अतांत्रिक)	संगणक विभाग - प्रोग्रामर	<p>१)कार्यालयातील संगणकीकरणाची संपूर्ण कामे..</p> <p>२)कार्यालयातील संगणके,प्रिंटर,झेरोक्स यंत्र, फॅक्स मशिन, ईपीएबीक्स सिस्टीम, स्कॅनर, इन्व्हर्टर इत्यादी उपकरणे सुस्थितीत ठेवणे, उपकरणांची देखभाल करणे, सदर उपकरणांकरीता लागणारी स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी करणे व त्याबाबतचा हिशोब ठेवणे.</p> <p>३)या कार्यालयाची वेब साईट अद्यावत ठेवणे, दररोज संबंधित वेबसाईट उघडून ई-मेल पहाणे,ई-मेलद्वारे प्राप्त झालेली माहिती संबंधीत कार्यासनास वितरीत करणे.</p> <p>४)सर्व शासकीय,अनुदानित व विनाअनुदानित संस्थांची सांख्यिकी माहिती अद्यावत ठेवणे</p> <p>५)पगार बिले तयार करणेसाठी लेखा विभागास सहाय्य करणे.</p> <p>६)आवश्यकतेनुसार तातडीची पत्रे संगणकावर करून देणे.</p> <p>७)कार्यालयातील कर्मचा-यांना संगणकाचे पूर्ण ज्ञान देणे.</p> <p>८)कार्यालयातील कर्मचा-यांना विविध प्रपत्रे तयार करणेसाठी, डाटा-बेस तयार करणेसाठी मार्गदर्शन करणे.</p> <p>९)विभागातील पदवी/पदविका संस्थांमधील मायनॉरीटी विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क/शिष्यवृत्ती संदर्भातील अर्जांची ऑन लाईन नोंदणी व अनुषंगीक कामे करणे.</p> <p>१०)सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी समन्वयक म्हणुन काम करणे</p> <p>११)वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली सर्व कामे करणे.</p>

प्रोग्रामर यांनी दैनंदिन कामकाजाच्या नस्ती सहसंचालकांना सादर करतांना संबंधित कामाचे स्वरूपानुसार सहाय्यक संचालक (तांत्रिक) व प्रशासकीय अधिकारी यांचेमार्फत सादर करण्यात यावी.

विभागाचे नांव	विभागाचे नियंत्रण अधिकारी	विभागाचे पर्यवेक्षीय कर्मचारी/अधिकारी	विभागातील कार्यासन क्रमांक व कर्मचा-याचे नांव	प्रत्येक कर्मचा-यास / कार्यासन क्रमांकास विहित केलेली कामे.
लघुलेखन विभाग	सहाय्यक संचालक (तांत्रिक)/ प्रशासकीय अधिकारी	--	लघुलेखन विभागा- लघुलेखक	<p>१)सहसंचालक यांचे स्वीय सहाय्यक म्हणुन काम करणे.</p> <p>२)वर्ग- १ व २ मधील अधिका-यांचे वार्षिक गोपनीय अहवाल/संपादनूक मूल्यमापन अहवाल प्राप्त करून घेणे, संचालनालयास सादर करणेबाबतचा पत्रव्यवहार.</p> <p>३)वर्ग- ३ कर्मचा-यांचे वार्षिक गोपनीय अहवाल प्राप्त करून घेणे, प्रतिस्वाक्षरीनंतर उत्कृष्ट/ प्रतिकूल अभिप्राय वेळत कळविणे.</p> <p>४)सर्व गोपनीय अहवालांचे जतन/ संस्करण करणे.</p> <p>५)सर्व न्यायालयीन प्रकरणी परिच्छेदनिहाय अभिप्राय तयार करून देणे.</p> <p>६)अधिकारी/कर्मचा-यांविरुध्द प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी प्रकरणे हाताळणे.</p> <p>७)सर्व गोपनीय पत्रव्यवहार सांभाळणे.</p> <p>८)विभागातील वर्ग- १ ते ४ अधिकारी/कर्मचारी यांची वयाच्या ५०-५५ वर्षांपलीकडे शासकीय सेवेत राहण्याची पात्रापत्रतेबाबतची प्रकरणे हाताळून त्यासंबंधीची कार्यवाही करणे.</p> <p>९)गोपनीय स्वरूपाचे तपासणी अहवाल इत्यादी व तत्संबंधाने येणारा पत्रव्यवहार.</p> <p>१०)वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली सर्व कामे करणे.</p>

टिप- लघुलेखक यांनी वरील तपशिलात नमूद अ.क्र.२ ते ८ संबंदातील संपूर्ण पत्रव्यवहार प्रशासकीय अधिकारी यांचेमार्फत निम्नस्वाक्षरीकारांना सादर करावा.



